

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेपुर-१२१६/प्र.क्र.५८/सेवा-९

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

तारीख:-१७ जानेवारी, २०१७.

प्रस्तावना :-

केंद्र शासनाने सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करून केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी विहित केल्या आहेत. या सुधारित वेतनश्रेणी शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना देखील परिक्षणांती लागू करण्यासाठी सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीचा सखोल अभ्यास करण्यासाठी व शिफारशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय-

शासन असे आदेश देत आहे की, सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे “राज्य वेतन सुधारणा समिती- २०१७” ची नियुक्ती करण्यात येत आहे.

१. श्री.के.पी. बक्षी,

राज्य शासनाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव

अध्यक्ष

२. प्रधान सचिव (सेवा),

सदस्य

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन

३. प्रधान सचिव (व्यय),

सदस्य

वित्त विभाग, महाराष्ट्र शासन

२. राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ पुढील मुद्दांबाबत विचार व शिफारशी करेल:-

अ) सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी आणि त्यावरील केंद्र शासनाचे निर्णयांचा अभ्यास करणे व या सुधारित वेतनश्रेणी राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना परिक्षणांती लागू करण्यासाठी शिफारशी करणे.

ब) यापूर्वीच्या वेतन सुधारणा समितींच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून समितीने आपली कार्यपद्धती निश्चित करावी.

क) उपरोक्त विषयासंबंधाने राज्य शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेतील ज्या संवर्गावर परिणाम होणार आहे अशा सर्व संवर्गांचा अभ्यास व त्यानुषंगाने शिफारशी कराव्यात.

३. समितीच्या अध्यक्षांची नेमणूक अंशकालीन राहिल व त्यांना रु.२.५० लक्ष (दोन लाख पन्नास हजार) एवढे एकत्रित पारिश्रमिक देण्यात येईल. तसेच समितीच्या कामकाजाकरिता अध्यक्षांना शासकीय वाहन उपलब्ध करून देण्यात येईल.

४. वित्त विभागातील सेवा-९ कार्यासनाकडून समितीला सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक असा २०१७०११७१९०७१६८१०५ आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दिनेश कुमार जैन)

अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव,
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. सर्व विधान मंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई,
४. सर्व मंत्री आणि राज्य मंत्री यांचे स्वीय सहायक,
५. सर्व मंत्रालयीन विभाग,
६. मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभागप्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख,
७. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळशाखा), मुंबई,
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपीलशाखा), मुंबई,
९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
११. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१२. आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व),
१३. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
१४. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद,
१५. राज्य महिला आयोग, वरली, मुंबई,
१६. सर्व विभागीय आयुक्त,
१७. सर्व जिल्हाधिकारी,
१८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा,
१९. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,
२०. महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
२१. महालेखापाल-१ (लेखावअनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
२२. महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
२३. महालेखापाल-२ (लेखावअनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
२४. सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्ययविभाग),
खोली क्र.२६१, नॉर्थब्लॉक, नवी दिल्ली,
२५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
२६. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई,

२७. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई,
२८. जिल्हा लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब,
२९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
३०. सर्व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद,
३१. मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
३२. कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहूरोड/देवळाली/अहमदनगर
३३. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर
३४. कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
३५. कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
३६. कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला
३७. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
३८. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
३९. कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर
४०. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
४१. कुलसचिव, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
४२. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
४३. कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती
४४. कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
४५. कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
४६. कुलसचिव, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर
४७. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड
४८. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.
४९. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
५०. उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.
५१. बहूजन समाजपार्टी, डी-१ इन्साइटमेंट, आझाद मैदान, मुंबई -१
५२. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ., बॅरक क्रमांक १, योगक्षेमसमोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-२०
५३. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४
५४. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्तीहॉल, ग्लोबमिलपॅलेस, वरळी, मुंबई-१३
५५. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय) समिती, टिळकभवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-२५
५६. नॅशनलिस्ट काँग्रेसपार्टी, राष्ट्रवादीभवन, फ्री प्रेसजर्नलमार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-२१
५७. शिवसेना, शिवसेनाभवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८
५८. वित्त विभागातील सर्व कार्यासने
५९. निवडनस्ती, वित्तविभाग (सेवा-९).